

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

एनआरएचएम अंतर्गत रेणापूर (जि.लातूर) ग्रामीण रुग्णालयास
रुग्णवाहिका देण्यात आली नसल्याबाबत

- (१) १३२८८ (०८-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) एनआरएचएम अंतर्गत लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यांना देण्यात आलेली रुग्णवाहिका सुविधा १०८ हा दूरध्वनी क्रमांक डायल केल्यानंतर तत्परतेने उपलब्ध होते, अशी रुग्णवाहिका सुविधा रेणापूर ग्रामीण रुग्णालयास देण्यात आली नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर सुविधापासून रेणापूर व तालुक्यातील गावे वंचित ठेवण्यामागील कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सदर रुग्णालयात कार्यान्वित करण्याबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) असल्यास, सदर सुविधा उपलब्ध होणेसाठी किती कालावधी लागणार आहे,
- (५) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर सुविधापासून रेणापूर व तालुक्यातील गावे वंचित ठेवण्यात आलेली नाहीत. रेणापूर तालुका हा लातूर विमेन्स हॉस्पिटल पासून केवळ १५ कि.मी. अंतरावर असल्याने, लातूर विमेन्स हॉस्पिटल येथील रुग्णवाहिकेद्वारे रेणापूर व तालुक्यातील इतर गावांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. तथापि, सदर स्थितीत ग्रामीण रुग्णालय, रेणापूर येथे दि.१६.७.२०१६ पासून एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर रुग्णवाहिकेमार्फत दि.१६.७.२०१६ ते दि.३०.११.२०१६ या कालावधीत एकूण १०१२ रुग्णांना मोफत सेवा देण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**शासनाने गरीब रुग्णांसाठी १०८ अत्यावश्यक हेल्पलाईनचे सुरु करण्यात आलेली
रुग्णवाहिका सेवा ३० कि.मी. पर्यंत लागू असल्याबाबत**

(२) ४३४२३ (१०-०५-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने गरीब रुग्णांसाठी १०८ अत्यावश्यक हेल्पलाईनचे सुरु करण्यात आलेली रुग्णवाहिका सेवा ३० कि.मी. पर्यंत लागू असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामीण भागातील वाड्या, खेड्यामधून रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना ३० किमी पेक्षा जास्त अंतरावर रुग्णालयात यावे लागत असल्याने त्यावेळी गरीब रुग्णांना खाजगी रुग्णवाहिका घ्यावी लागत असल्याने आर्थिक अडचणीमुळे गरीब रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत धोरणात बदल करून गरीब रुग्णांना पुर्णपणे मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे काय,

(४) नसल्यास, त्यामागील सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) : (१) हे खरे नाही. सेवापुरवठादारांच्या निविदा वा करारामध्ये अंतराची मर्यादा नमूद नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

धरणसाठ्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही शेततळी मंजूर होण्याच्या ठरावाबाबत

(३) ४३४४७ (२९-०४-२०१६). श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धरणसाठ्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही शेततळी मंजूर व्हावीत अशा मागणीचा ठराव दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी अहमदनगर जिल्हा स्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती तर्फे राज्यशासनाकडे पाठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागेल त्याला शेततळे अशी शासनाची योजना असुनही त्यातुन धरणलाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र वगळण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील अनेक धरणांच्या लाभक्षेत्रामध्ये पाटपाण्याची व्यवस्था झालेली नसल्याने ते पाणीही पोहचत नाही व शेततळी ही मिळत नाही अशी अवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. ३४१ (३)

(४) असल्यास, राज्यातील धरणासाठ्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेततळी मंजूर करण्याबाबत व मागेल त्याला शेततळे देण्याबाबत शासन स्तरावरून कोणती उपाययोजना करण्यात येणार आहेत ?

श्री. जयकुमार रावल (२४-०७-२०१७) :(१) नाही. तथापि, मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.१५.१२.२०१६ रोजी हिवाळी अधिवेशन, २०१६ च्या कालावधीत बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यांच्या समस्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत जलयुक्त शिवार अभियानाच्या धर्तीवर जलसंपदा विभागाच्या मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सुध्दा जेथे सिंचनासाठी पाणी पूरवठा अनियमित व अपुरा आहे व ज्या ठिकाणी निःसारण योग्य जमिनी आहेत, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार "मागेल त्याला शेततळे" योजना घेण्यास परवानगी देण्याबाबत चर्चा झाली.

(२), (३) व (४) नाही. मागेल त्याला शेततळे योजनेच्या दि.१७.०२.२०१६ च्या शासन निर्णयामध्ये जलसंपदा विभागाच्या दि.१२.०३.२०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच, शासनाच्या दि.१७.१२.२०१६ च्या पत्रान्वये जलसंपदा विभागाच्या मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सुध्दा जेथे सिंचनासाठीचा पाणीपूरवठा अनियमित व अपुरा आहे व ज्या ठिकाणी निःसारण योग्य जमिनी आहेत, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार शेततळे घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चिखली (जि.बुलढाणा) उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रलंबित कामाबाबत

(४) ४९३३० (११-०५-२०१६). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिखली (जि.बुलढाणा) येथील उपजिल्हा रुग्णालय मंजूर असून त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याचे माहे जानेवारी २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, चिखली (जि.बुलढाणा) येथे ट्रामा केअर सेंटर ची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यासाठी व चिखली येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२) होय.

वि.स. ३४१ (४)

(३) उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावित वाढीव बांधकामाचा अंदाज व आराखड्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**तिवसा (जि.अमरावती) तालुक्यात ग्रामीण रुग्णालयातील ग्रामीण रुग्णांना
कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत**

(५) ५०२८५ (११-०५-२०१६). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तिवसा (जि.अमरावती) तालुक्यात ग्रामीण रुग्णालयातील ग्रामीण रुग्णांना रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध करण्याबाबत शासनाची १०८ अतिदक्षता सेवा देणारी रुग्णवाहिका तिवसा शासकिय मुख्य रुग्णालयात ठेवण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री महोदयांना दिनांक १३ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्थानिक लोकप्रतिनिधी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने तिवसा येथे शासनाची १०८ अतिदक्षता रुग्णवाहिका देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) :(१) होय. हे खरे आहे.

(२) आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत ग्रामीण रुग्णालय, तिवसा येथे माहे फेब्रुवारी, २०१४ पासून Basic Life Support या प्रकारची रुग्णवाहिका क्र. MH १४CL ०४६४ कार्यरत आहे. या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक उपकरणे, औषधे, ३ प्रशिक्षित डॉक्टर व २ प्रशिक्षित झायव्हर यांच्यासह उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या रुग्णवाहिकेने माहे फेब्रुवारी, १४ ते जानेवारी १७ या कालावधीत एकूण १९२० रुग्णांना सेवा दिलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जलयुक्त शिवार योजना राबवितांना शास्त्रशुध्द पध्दतीचा
विचार न केल्यासंदर्भातील तक्रारीबाबत**

(६) ५०८२९ (२९-०४-२०१६). श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जलयुक्त शिवार योजना राबवितांना शास्त्रशुध्द पध्दतीचा वापर न झाल्यामुळे जलयुक्त शिवार योजना अयशस्वी झाल्याबाबतचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे प्राध्यापक एच.एम. देसरडा यांनी माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री व मा.जलसंधारण मंत्री आदीकडे सादर केले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ३४१ (5)

(२) असल्यास उक्त योजनेत निवडलेल्या ५ हजार गावात जलसंचय्याची कामे झालेली नसतानाही ही योजना यशस्वी झाल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीनुसार दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (१३-०७-२०१७) :(१) अशी बाब आढळली नाही.

तथापि, प्रा.एच.एम.देसरडा यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्र.१५४/२०१५ दाखल केली आहे. त्यामध्ये हे निवेदन जोडण्यात आलेले आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य कामगार विमा योजना पनवेल (जि.रायगड) रुग्णालयात सुरु करण्याबाबत

(७) ५४०१३ (२९-०८-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, खालापूर येथे राहणाऱ्या परंतु बेलापूर, ठाणे, मुंबई येथे काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सेवेसाठी 'राज्य कामगार विमा योजना' पनवेल येथील रुग्णालयात लागू करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान मा.कामगार मंत्री, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लहान मुले व वयोवृद्धांना लहान आजारासाठी मुंबई किंवा ठाणे या ठिकाणी घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे उक्त विमा योजनेचे पैसे पगारातून कापून सुद्धा कामगारांना सेवेचा लाभ घेणे शक्य होत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्य कामगार विमा योजना पनवेल येथील रुग्णालयात लागू करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (२३-०७-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) पनवेल येथे राकावि सेवा रुग्णालय सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामाबाबत

(८) ५४०४० (३०-०८-२०१६). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या इमारतीचे मंजूर असलेले बांधकाम माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान सुरु झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे,

(२) असल्यास, सदर रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यासाठी शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) :(१) अंशःत खरे आहे. जागे अभावी महिला रुग्णालय अद्याप कार्यान्वित झालेले नाही. तथापि, जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे विशेष नवजात शिशु कक्ष स्थापन करण्यात आलेला असून कक्षाचे नुतनीकरण माहे मे, २०१३ मध्ये पूर्ण झालेले आहे व सदर कक्ष कार्यान्वित आहे.

(२) मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचेकडे सदर रुग्णालयाचे बांधकामाकरीता नाशिक महानगरपालिका हद्दीतील वडाळा शिवारातील ३७ चौ. मि. क्षेत्र जागा मिळणेकरीता पाठपुरावा सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुर्व विदर्भातील विविध रुग्णालयातील ७ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याबाबत

(९) ५४११९ (३०-०८-२०१६). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुर्व विदर्भातील ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासींच्या आरोग्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या १०८ क्रमांकाचा ७ रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत मागील ३ महिन्यापासून उभ्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्हयातील रुग्णवाहिकेच्या नादुरुस्त यादीमध्ये समावेश आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या रुग्णवाहिका दुरुस्त करून अथवा नविन रुग्णवाहिका आरोग्य विभागाने तात्काळ उपलब्ध करण्याची योजना आखली आहे काय,

(४) असल्यास, सदर नादुरुस्त रुग्णवाहिका दुरुस्त करण्यास अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई केली आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही.

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा व गोदिया या जिल्ह्यांतून प्राप्त माहितीनुसार कोठेही १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका ३ महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत उभ्या नाहीत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

दुष्काळी परिस्थितीमुळे व काम उपलब्ध न झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी व कामगार शहराकडे जात असल्याबाबत

(१०) ५५२३१ (२४-०८-२०१६). श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाडयासह नांदेड जिल्ह्यातील नरसी व सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शासनाकडून रोजगार हमी योजना व इतर योजनेतून कामगारांना कामे उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिक शहराकडे जात असल्याची बाब माहे मे-२०१६ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल (२५-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मौ.माळेगाव (ता.लोहा, जि.नांदेड) येथील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेला गैरव्यवहार

(११) ५५३१२ (११-०८-२०१६). श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौ.माळेगाव (ता.लोहा, जि.नांदेड) येथील रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल (२५-०७-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) मौ.माळेगाव (ता.लोहा, जि.नांदेड) येथील रोजगार हमी योजनेतील कामाची चौकशी उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा) जिल्हा परिषद नांदेड यांनी केली असून सदर कामात अनियमितता आढळून आल्याने दोषी ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून ग्रामरोजगार सेवक व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध होण्यासाठी सर्व तालुक्याच्या ठिकाणी जेनेरिक औषधांची दुकाने उपलब्ध करण्याबाबत

(१२) ५६१४५ (३०-०८-२०१६). श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.अनिल कदम (निफाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी), श्री.राहुल कुल (दोंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध होण्यासाठी सर्व तालुक्याच्या ठिकाणी जेनेरिक औषधांची दुकाने उपलब्ध करण्याची राज्य शासनाची योजना असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील दुकानांसाठी तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांना विनंती केली असून ही दुकाने कोणत्या कालावधीत किती दुकाने उपलब्ध करून देणार आहेत,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) : (१) व (२) होय, महाराष्ट्रामध्ये प्रायोगिक तत्वावर राज्य कामगार विमा योजना रूग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे शासन स्तरावर विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कुरुम (जि.अकोला) तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेत इंधन नसल्याने

नवजात बालिकेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याबाबत

(१३) ५६७०९ (३०-०८-२०१६). श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कुरुम (जि.अकोला) तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेत इंधन नसल्याने नवजात बालिकेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्यामुळे दिनांक ५ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास मृत्यु झाला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षानी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे दिनांक ३० मे, २०१६ पर्यंत स्पष्टीकरणात्मक अहवाल मागितला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी खुलासा पाठविला आहे काय, त्याचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने याप्रकरणी दोषी असलेल्या विरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) :(१) हे खरे नाही. बालिकेच्या पाल्यांनी संदर्भ सेवेचा सल्ला नाकारल्याने रुग्णवाहिकेची गरज पडलेली नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेत इंधन नसल्याने बालिकेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाला असे म्हणता येत नाही.

(२) व (३) हे खरे नाही. राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षानी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे दि. ३०.०५.२०१६ पर्यंत कोणताही स्पष्टीकरणात्मक अहवाल मागितलेला नाही. त्यामुळे खुलासा पाठविण्यात आलेला नाही.

त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे दोन वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर जिल्हा रुग्णालयात होऊनही अद्यापपर्यंत रुग्णांना कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याबाबत

(१४) ५६९५२ (३०-०८-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे दोन वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर जिल्हा रुग्णालयात होऊनही अद्यापपर्यंत रुग्णांना कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने तेथील रुग्णांना नाशिक येथे उपचारासाठी जावे लागत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा तातडीने पुरविण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) :(१) अंशःत खरे आहे. दि. ०९ जून, २०१४ रोजीच्या शासन

निर्णयान्वये त्र्यंबकेश्वर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे. तेथील रूग्णांना सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तथापि, आवश्यकतेनुसार गरज असल्यास, जिल्हा रूग्णालय, नाशिक/ विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय, नाशिक येथे पाठविण्यात येते.

(२) श्रेणीवर्धित ५० खाटांच्या रूग्णालयासाठी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्यास दि.२ जानेवारी, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. रूग्णालय उभारण्यासाठी जवळपास जागा उपलब्ध होणे व रूग्णालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीसाठी क्षेत्रिय स्तरावरून प्रस्ताव शासनमान्यतेसाठी सादर करणे, इत्यादी बाबीसंबंधात क्षेत्रिय स्तरावर कार्यवाही चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील प्राथमिक केंद्रात सोयीसुविधांचा अभाव असल्याबाबत

(१५) ५९६३५ (३०-०८-२०१६). श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील प्राथमिक केंद्रात वीज, पाणी अस्वच्छ शौचालये या असुविधा असल्याने येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी दाखल होणाऱ्या रूग्णांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने चौकशी करून येथील असुविधा दूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१८-०७-२०१७) :(१) हे खरे नाही. सन २०१५-१६ या वर्षात वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी येथे २७४ एवढ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुखरूप व यशस्वीरीत्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच येथील वीज पुरवठा नेहमी चालू असतो, खंडीत झाल्यास जनरेटर व इन्व्हर्टर्सची सोय केलेली आहे. सदर केंद्राच्या आवारात विद्युत पंप बसविलेल्या २ बोअर कार्यान्वीत असून त्याद्वारे आवश्यक तेवढा पाणीपुरवठा सदर प्राथमिक आरोग्य केंद्राला केला जातो. प्रा.आ.केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या स्वीपरमार्फत दिवसातून २ वेळा शौचालय, बाथरूम, दवाखाना व दवाखान्याच्या परिसराची स्वच्छता केली जाते.

(२) मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र हे अकोला-वाशिम या महामार्गावर लागून असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधा आवश्यक त्या प्रमाणात ठेवण्यात आलेल्या आहेत. रूग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नसल्याने चौकशी करण्यात आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य कामगार विमा योजनेमध्ये हॉस्पिटल्सची संख्या वाढविण्याबाबत

(१६) ६०६४० (३०-०८-२०१६). डॉ.राहुल आहरे (चांदवड), डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यभरात विविध आस्थापनांमध्ये राज्य विमा योजनेत एकूण ९४,०७,४४० लाख इतके लाभार्थी कामगार आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या कामगारांचे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यभरात एकूण केवळ १४ हॉस्पिटल्स आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ३९५२ कामगारांमागे केवळ एकच खाट असल्याची धक्कादायक माहिती माहे मे, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाच्या राज्य कामगार विमा योजनेमध्ये हॉस्पिटल्सची संख्या वाढविण्याबाबत शासन निर्णय घेणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (२०-०७-२०१७) :(१) हे अंशतः खरे आहे.

राज्य कामगार विमा योजने अंतर्गत राज्यात एकूण २४,००,२९० नोंदणीकृत विमाधारक असून सुमारे ९६,०१,१६० लाभार्थी आहेत. सर्व लाभार्थ्यांना राज्यातील १४ राकावियो रुग्णालयांमार्फत विशेष बाहय व आंतररुग्ण उपचार पुरविण्यात येतात. ज्या ठिकाणी राकावि योजनेअंतर्गत रुग्णालय नाही तेथे विमाधारकांना विशेषज्ञ बाहय व आंतररुग्ण उपचार पुरविण्याकरिता राकावि महामंडळामार्फत २९ खाजगी रुग्णालयांशी आणि अतिविशिष्ट उपचार पुरविण्याकरिता १४३ खाजगी रुग्णालयाशी टाय-अप करण्यात आले आहे.

(२) हे खरे आहे.

तथापी, आवश्यक त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयांशी टाय-अप करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

(३) राकावि योजने अंतर्गत नविन रुग्णालय सुरु करण्याची बाब ही धोरणात्मक असून यासंदर्भात राकावि महामंडळ नवी दिल्ली मार्फत वेळोवेळी निर्णय घेण्यात येतात.

राकावि महामंडळाने बुटीबोरी नागपूर येथे १०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून राकावियो रुग्णालय नाशिक येथील मंजूर १०० खाटांच्या संख्येत वाढ करून त्या ठिकाणी २०० खाटा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

केंद्र शासनाने राकावि योजना लागू असलेल्या २० जिल्ह्यातील उर्वरीत संपूर्ण क्षेत्रात राकावि योजना लागू केली असून त्याअनुषंगाने चाकण, रांजणगाव, सातारा, हिंजेवाडी, पनवेल व वाळूज येथे ६ नवीन राकावि रुग्णालये सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

घाटंजी (जि.यवतमाळ) तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी जलयुक्त शिवार

योजनेच्या कामात केलेल्या गैरव्यवहाराबाबत

(१७) ६४१५८ (२४-०८-२०१६). श्री.राजु तोडसाम (अर्णी) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) घाटंजी (जि.यवतमाळ) तालुक्यातील श्री.आर.व्ही.मोळोदे तालुका कृषी अधिकारी, यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात केलेल्या गैरव्यवहाराची मंत्रालयीन स्तरावरून समिती नेमून चौकशी करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी (आर्णी) यांनी मा.कृषी मंत्री यांना दिनांक १० डिसेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निवेदन देऊन मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीनुसार सदरहू प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीपूर्ण झाली काय, चौकशीचे निष्कर्ष काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२५-०७-२०१७) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) होय.

(i) तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे बंधान्यास भेगा पडल्याचे आरोपात तथ्य नसल्याचे आढळून आले.

(ii) मौजा वधारटाकळी गट क्र.१/१३ चे सिमेंट नाला बांध खोलीकरणाचे काम करताना कृषि आयुक्तालयाने त्यांचे परिपत्रकामध्ये घालून दिलेल्या सूचनांचे उल्लंघन झालेले असल्यामुळे "बंधारा नसतानासुद्धा खोलीकरणाचे काम नियमबाह्य केले" या आरोपात तथ्य असल्याचे आढळून आले असून आयुक्त कृषि यांनी विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती यांना म.ना.से. (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियम १० प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील दासगुडा गावातील

आरोग्य केंद्र बंद असल्याबाबत

(१८) ६५६२४ (१०-०१-२०१७). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील दासगुडा गावातील गॅस्ट्रोचा आजाराकरीता आरोग्य केंद्र बंद असल्याने सदर रुग्णांना तांत्रिक उपचार घ्यावा लागल्याने तीन लोकांचा मृत्यू झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली

वा येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) :(१) अंशतः खरे आहे. आरोग्य केंद्र बंद नव्हते. तथापि, गॅस्ट्रोच्या आजारामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला हे खरे आहे.

(२) व (३) होय. उक्त प्रकरणी केलेल्या चौकशीनुसार, मृत्यू पावलेल्या पहिल्या व्यक्तीने शेतात काम करित असताना शेतातील बांधामधील साचलेले दुषित पाणी पिण्यास वापरले.

त्याच रात्री जेवणानंतर त्याला हगवण व उलटीचा त्रास सुरु झाला. पहाटे त्याची पत्नी उपकेंद्र पुन्नुवरून आरोग्य सेविकेला घेऊन आली. परंतु त्याआधीच रुग्ण मृत्यू पावलेला होता. त्यानंतर दासगुडा गावात सर्वेक्षण केले असता गॅस्ट्रोचा दुसरा रुग्ण आढळून आला. त्यावर आवश्यक तो औषधोपचार करून तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर येथून वैद्यकीय अधिकारी यांना रुग्णवाहिका व साथरोग किट्ससह बोलावून घेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णावर औषधोपचार केले, तथापि, उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला.

सदर प्रकरणी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील समाविष्ट असलेली काही रुग्णालये खोटी कागदपत्रे तयार करून बनावट रुग्ण दाखवून शासनाची फसवणूक केल्याबाबत

(१९) ६६४९३ (१६-१२-२०१६). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील समाविष्ट असलेली काही रुग्णालये खोटी कागदपत्रे तयार करून बनावट रुग्ण दाखवून शासनाची फसवणूक केल्याबाबत या रुग्णालयांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांच्याकडे एका शिष्टमंडळाने दिनांक २६ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीनुसार चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (२८-०७-२०१७) :(१) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट खाजगी रुग्णालयातून सुरु असलेल्या गैर कारभाराबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर यांच्या दि. ६ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी कोल्हापूर यांची वेळ मागितली होती. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकीत्सक,

कोल्हापूर यांनी दि.२६ ऑगस्ट,२०१६ रोजी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये योजनेच्या कार्यपध्दतीची माहिती देण्यात आली व बनावट रुग्ण उपचार घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच काही तक्रारी असतील तर त्या निर्देशनास आणण्याबाबत सांगितले. परंतु कोणतेही निवेदन व लेखी तक्रार देण्यात आली नाही.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**धुळे जिल्हा रुग्णालय भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
इमारतीत स्थलांतरित करण्याबाबत**

(२०) ६७८६१ (१०-०१-२०१७). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे जिल्हा रुग्णालय भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत नवीन दोनशे खाटांचे रुग्णालय सुरु होणे अपेक्षित होते परंतु अद्यापही ते सुरु झाले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रश्न १ व २ नुसार शासनाने निर्णय घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या इमारतीत तातडीने २०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) :(१) होय. हे खरे आहे.

(२) व (३) होय. हे खरे आहे. शासन निर्णय दि.२.१.२०१७ अन्वये १०० खाटांचे सामान्य रुग्णालय व १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालयासाठी पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. सदर पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार उपकरणे, यंत्रसामुग्री व औषधांचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रिय स्तरावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या अनेक
बाबींची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याबाबत**

(२१) ६७८७७ (१०-०१-२०१७). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या राज्यातील व विशेषतः

कोल्हापुर जिल्ह्यातील रुग्णालयाकडून रुग्ण दाखल होताच रोग निदान करणे, त्यासाठी आवश्यक चाचण्या, सिटी अथवा एमआरआय स्कॅन व औषधे व दोन वेळचे जेवण या सर्व गोष्टी मोफत करणे या बाबींची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याची बाब माहे सप्टेंबर २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

- (२) असल्यास, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या करारामध्ये प्रकरण-४ मधील कलम १, २ आणि प्रकरण-६(२) व ९(१) मधील तरतूदीनुसार अॅजीओग्राफी, एमआरआय व इतर महागडी वैद्यकीय चाचण्या मोफत एमआरआय करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय
- (३) असल्यास, सदर तरतूदींची अंमलबजावणी न होण्याची सर्वसाधारण कारणे कोणती आहेत व मोफत चाचण्या न करणाऱ्या रुग्णालयांवर शासनाने कोणती कारवाई केली आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१३-०७-२०१७) :(१) हे अंशतः खरे आहे.

योजनेंतर्गत माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये विविध कारणांसाठी राज्यातून एकुण २३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २०० तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित ३९ तक्रारीचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विशेषतः कोल्हापुर जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या एकुण २३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २१ तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित २ तक्रारीचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(२) हे खरे आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत ९७१ उपचार पध्दतीपैकी सर्व उपचारांसाठी व रोगनिदानासाठी लागणाऱ्या आवश्यक चाचण्या अंगीकृत रुग्णालयांमार्फत मोफत करण्याची तरतुद आहे.

(३) काही रुग्णालयांनी योजनेचा गैरफायदा घेतल्यामुळे उपरोक्त तरतुदींची अंमलबजावणी झालेली नाही. अशा रुग्णालयावर निलंबनाची किंवा अंगीकरण रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

आजपर्यंत विविध कारणांसाठी राज्यातील ५३ रुग्णालयांचे निलंबन करण्यात आले होते. त्यापैकी तक्रारीचे निराकरण केल्यानंतर २७ रुग्णालयांचे निलंबन रद्द केले आहे. सद्यस्थितीत ८ रुग्णालये निलंबन स्थितीत असून उर्वरित १८ रुग्णालयांचे अंगीकरण रद्द करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती जिल्ह्यातील वलगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या

नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्याबाबत

(२२) ६८०५० (१०-०१-२०१७). **अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील वलगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी

कोट्यवधीचा निधी मंजूर झाला असल्यामुळे गेल्या ८ ते १० महिन्यापूर्वी इमारतीचे बांधकाम सुरु झाले होते मात्र हे बांधकाम अर्ध्यावरच थांबल्याने रुग्णांची जुन्या इमारतीत गैरसोय होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय, (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करून सदर काम पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सदर स्थितीत अर्ध्या भागावरील स्लॅबचे काम पूर्ण झाले असून अर्ध्या भागावरील कामे पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर काम पूर्ण करण्यास दि. १५.०५.२०१७ पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात आपात्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्याबाबत

(२३) ६८३०५ (१०-०१-२०१७). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.तानाजी मुटकुले (हिंणगोली) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात आपात्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने सुरु केलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवा रुग्णांना खासगी रुग्णालयात नेण्यास नकार देण्यात येते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य मानवी हक्क आयोगाने १०८ रुग्णवाहिका सेवेकडून खासगी रुग्णालयात नेण्यास नाकारण्यामागील खुलासा मागितल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, रुग्णांना खासगी रुग्णालयात न नेण्यामागील कारणे काय याबाबत राज्याचा आरोग्य विभाग व आरोग्य विभागाने राज्य मानवी हक्क आयोगाला केलेल्या खुलाशाबाबतच्या संपूर्ण तपशील काय आहेत,

(४) असल्यास, १०८ रुग्णवाहिका सेवा रुग्णांना खासगी रुग्णालयात नेण्यात यावी याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (२५-०७-२०१७) :(१) अंशतः खरे आहे. आपात्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाच्या कार्यपध्दती व मार्गदर्शक तत्वानुसार सरकारी, निमसरकारी व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतर्गत असणाऱ्या रुग्णालयात संबंधित रुग्णाला रुग्णवाहिकेमार्फत नेता येते. शासकीय रुग्णालयात उपचार उपलब्ध असल्यास खाजगी रुग्णालयात रुग्णास नेता येत नाही.

- (२) हे खरे नाही. राज्य मानवी हक्क आयोगाचे खुलासा मागितल्याचे पत्र माहे ऑगस्ट, २०१६ वा त्यादरम्यानच्या कालावधीत कार्यालयात प्राप्त झालेले नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे पोलिस स्टेशन लागून असलेल्या ३ एकर जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत

(२४) ६८३३८ (२७-०१-२०१७). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे पोलिस स्टेशन लागून असलेल्या ३ एकर जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन १९९७ च्या दरम्यान रिसोड येथे ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्यामुळे रिसोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मोप येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, करोडो मालमत्तेकडे जि.प. वाशिम यांचे दुर्लक्ष होत आहे या जागेवर अतिक्रमण, इमारतीचे तोडफोड, अवैध धंदे होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास. जिल्हा परिषद वाशिम यांचेकडून या मालमत्तेचे जतन करण्यासाठी काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) :(१) होय. हे खरे आहे.

- (२) होय. हे खरे आहे.
- (३) व (४) हे खरे नाही. सद्यःस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र रिसोड येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामीण रुग्णालय रिसोड अंतर्गत क्षयरोग कार्यक्रमातील डॉटसेंटर सुरु आहे. तसेच तेथे शहरी भागातील माता व बालकांसाठी लसीकरणकरीता दर गुरुवारी आरोग्य पोषण व समुपदेशन दिनाचे आयोजन नियमितपणे करण्यात येत आहे. ६ कर्मचारी तेथील निवासस्थानात रहात असल्याने निवासस्थानाची व संपूर्ण जागेची देखभाल व सुरक्षितता राखली जाते.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा मार्गावरील असोगावपूर्णा येथील

प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरवस्था

(२५) ६८४९१ (१०-०१-२०१७). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा मार्गावरील असोगावपूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराशिवाय कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या केंद्रात प्रसूतीकरिता सोय नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रश्न १ व २ नुसार शासनाने चौकशी करून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासोबतच येथे प्रसूती कक्ष सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) :(१) हे खरे नाही. अमरावती जिल्हा, आसेगावपूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथमोपचाराव्यतिरिक्त आंतररुग्ण, बाह्यरुग्ण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाखालील योजना राबविल्या जातात.

(२) हे खरे नाही. या केंद्रात प्रसूतीगृह उपलब्ध असून माहे एप्रिल, २०१६ ते डिसेंबर, २०१६ या कालावधीत एकूण ३७ प्रसूती करण्यात आलेल्या आहेत.

(३) प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगावपूर्णा येथील रुग्णांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेली आहेत, तसेच आवश्यक औषधसाठाही उपलब्ध आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ३०० कोटीची रोजगार हमी योजना राबविण्याच्या निर्णयाबाबत

(२६) ६८९७० (१६-०१-२०१७). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ३०० कोटीची रोजगार हमी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल (२५-०७-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

खारफुटी संरक्षण विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व पुरेश्या वाहनसुविधेअभावी होणारी गैरसोय

(२७) ६९९१० (२७-०१-२०१७). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईसह राज्यातील खारफुटी कांदळवळ वन संरक्षण विभाग २०१२ साली स्थापन झाल्यापासून राज्यातील ६ सागरी जिल्ह्यांकरीता एकुण फक्त ६४ कर्मचारी या अपुऱ्या कर्मचारी वृंदासह काम करीत असल्याने त्यांचेवर कामांचा प्रचंड ताण पडत असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सागरी किनाऱ्यावरील खारफुटीवर असंख्य झोपड्या व बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असल्याने मा.मुंबई उच्च न्यायालयांनेही याबाबत प्रशासनाविरुद्ध कडक ताशेरे ओढले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्य शासनाने सन २०१२ साली सुरु केलेल्या खारफुटी संरक्षण विभाग अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अतिक्रमणे राखण्यात कमी पडतात तसेच मुंबई उपनगर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टर राखीव खारफुटी वनस्पतीच्या रक्षणाची जबाबदारी असूनही या विभागास गस्तीसाठी पुरेशी वाहन व्यवस्था नसल्याने अतिक्रमणे आटोक्यात आणणे अत्यंत कठीण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी पुरेशी वाहन व्यवस्था व अधिक अतिरिक्त कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२१-०६-२०१७) :(१) हे खरे नाही.

मुंबईसह राज्यातील कांदळवन क्षेत्राचे व्यवस्थापन व संवर्धनासाठी कांदळवन कक्ष, मुंबई या स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर कांदळवन कक्षासाठी मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांच्या अधिपत्याखाली नवीन ३७ पदांची निर्मिती करण्यात आली. तदनंतर मुंबई कांदळवन संधारण घटकासाठी ३० पदे या कक्षाकडे वर्ग करण्यात आली. या व्यतिरिक्त सावंतवाडी वन विभागातील १८, चिपळून वन विभागातील ३ व डहाणू वन विभागातील ३ असे प्रादेशिक विभागातील एकूण २४ कर्मचारी कांदळवनाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत.

(२) सागरी किनाऱ्यावरील खारफुटीवर काही ठिकाणी झोपडपट्ट्यांचे बांधकाम आढळलेले आहे. परंतु बांधकाम विकासकांकडून वन विभागाच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्रावर अतिक्रमण झालेले नाही.

मा.उच्च न्यायालय, मुंबई जनहित याचिका २१८/२०१३ नवी मुंबई क्षेत्रासाठी तर

फौजदारी जनहित याचिका ४६/२०१३ मध्ये बृहन्मुंबई क्षेत्रासाठी विभागीय आयुक्त कोंकण यांचे अध्येक्षतेखाली तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे निर्देश शासनास दिले होते. त्यानुषंगाने शासन निर्णय दिनांक ३.१०.२०१५ अन्वये नवी मुंबई साठी तर शासन निर्णय दिनांक १३.१०.२०१६ अन्वये बृहन्मुंबईसाठी तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या असून समित्यांचे कामही रीतसर चालू आहे.

(३) व (४) मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई या महापालिकेच्या हद्दीतील कांदळवन क्षेत्राचे प्रभावी व्यवस्थापन तसेच कांदळवन कक्षाच्या बळकटीकरण करण्यासाठी कांदळवन संधारण घटक (Mumbai Mangrove Conservation Unit) ची निर्मिती झाली आहे. तसेच कक्षास ६ जीपचा पुरवठा करण्यात आला असून ४ मोटार सायकलीसाठी कांदळवन प्रतिष्ठान अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे.

कांदळवन कक्षाने जादा कर्मचारी वर्ग मिळण्याबाबत केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक १९.१०.२०१६ अन्वये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना वन विभागात इतरत्र कार्यरत जादाची पदे पुनर्विनियोजन (redeployment) द्वारे कांदळवन कक्षास उपलब्ध करून देणेबाबत निर्देश देण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

कांदळवन संरक्षित क्षेत्रात वन विभागामार्फत नियमित गस्त करून खारफुटीच्या झाडांची तोड होऊ नये तसेच त्यावर भराव होणार नाही, याकरिता सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील संदर्भात रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभागातील सियाम यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याबाबत

(२८) ७०७९५ (१०-०१-२०१७). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील संदर्भात रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभागातील सियाम यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सियाम यंत्रणा बिघाडामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील मूत्रपिंड विकाराचे हजारो रुग्णांचे आर्थिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रुग्णालयात करोडो रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीकडे रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून रुग्णालयातील एकाही यंत्रणेचे पॉवर ऑडिट अद्यापही झाले नाही, हे ही खरे आहे काय, असल्यास, त्यांची कारणे काय आहेत.

(४) असल्यास, या प्रकरणी तातडीने चौकशी करून सियाम यंत्रणा सुरु करण्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत व याबाबत सद्यःस्थिती काय आहे ?

डॉ. दीपक सावंत (२५-०७-२०१७) :(१) अंशतः खरे आहे.

नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभागातील दोन सी-आर्म मशीनपैकी एक मशिन दि. २२.०८.२०१६ पासून सॉफ्टवेअर करप्ट झाल्याने ना-दुरुस्त झाले आहे.

(२) हे खरे नाही.

दोन सी- आर्म मशीनपैकी एक सुस्थितीत चालू असल्याने उपचारासाठी येणा-या रूग्णांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फटका बसलेला नाही.

(३) नादुरुस्त असलेल्या मशिनचा वार्षिक देखभाल करार मे फिलिप्स इंडिया लि., मुंबई या कंपनीशी करण्यात आलेला आहे. सदर मशिन दुरुस्तीच्या खर्चास मान्यता प्रदान करण्यात आलेली असून मशिन दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण विद्युत सयंत्रचे एनर्जी ऑडिट महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरण, पुणे यांचे मार्फत करण्यात आले असून अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वाहनाची सोय नसल्याबाबत

(२९) ७११७० (१०-०१-२०१७). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वाहनाची सोय नसल्याने सदर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील रूग्णांना सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहना अभावी रूग्णांना औषधोपचार करण्यास होणारी गैरसोय दूर करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (०३-०७-२०१७) :(१) होय, अंशतः खरे आहे.

चंदगड तालुक्यातील (जि.कोल्हापूर) हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वाहन दि.१५.१०.२०१५ पासून नादुरुस्त आहे. तथापि, हेरे येथील अत्यावस्थ रूग्णांना ने-आण करण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र कानुर खुर्द, ता.चंदगड येथील वाहन तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील नादुरुस्त वाहन दुरुस्त अथवा निर्लेखित करण्याचे काम जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचेमार्फत सुरु आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत महाराष्ट्रात बांधण्यात येणारी घरे

(३०) ७१५९६ (१६-१२-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत महाराष्ट्रात ७१ हजार, ७०१ घरे बांधली जाणार असल्याचे माहे एप्रिल, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये ही परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर योजनेसाठी शासन बी.पी.एल.ची अट रद्द करणार आहे काय,
- (४) असल्यास, घरकुल मागणीप्रमाणे शासन धोरण ठरवणार आहे काय व उक्त घरे बांधण्याबाबत शासनाने काही कृती आराखडा निश्चित केला आहे काय,
- (५) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय ?

श्री. प्रकाश महेता (१९-०७-२०१७) : (१) व (२) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार "सर्वासाठी घरे-२०२२"चा संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मंत्रिपरिषदेच्या मान्यतेने दि.९.१२.२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या शासन निर्णयानुसार ५१ महानगरपालिका / नगरपरिषदांचा समावेश केला आहे. तदनंतर केंद्र शासनाने ९१ नगरपरिषदांना समावेशास मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर योजना १४२ मनपा व नपा हद्दीत राबविण्यात येणार आहे. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या योजनेचे राज्यस्तरावर नियंत्रण करण्यासाठी अभियान संचालक,राज्य अभियान संचालनालय (प्रआयो) यांची तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांना सुकाणू अभिकरण (Nodal agency) नियुक्ती केली आहे.या योजनेचे सर्व प्रस्ताव सुकाणू अभिकरणामार्फत राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीस सादर करण्यात येतात. राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या प्रस्तावांपैकी आतापर्यंत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने १,११,६८७ घरकुलांच्या ४६ प्रकल्पांस तत्वतः मान्यता दिलेली आहे.

(३) हे खरे नाही.

केंद्र शासनाने या योजनेसाठी खालील अटींचा समावेश केलेला आहे.

- आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लाभार्थी (EWS)
- वार्षिक उत्पन्न रु. ३ लक्ष पर्यंत
- घटक क्र. २ करिता वार्षिक उत्पन्न रु.३ लक्ष ते रु.६ लक्ष पर्यंत अल्प उत्पन्न गटातील लाभार्थींना लाभ.
- केंद्राचे सहाय्य ३० चौ. मी. पर्यंतच्या EWS घरकुलांसाठी अनुज्ञेय.
- लाभार्थी कुटुंबाचे भारतात कुठेही पक्के घर नसावे.

(४) व (५) स्थानिक स्वराज्य संस्था/अंमलबजावणी यंत्रणांनी घरकुलांच्या मागणी बाबतचे

सर्वेक्षण करून त्याची केंद्र शासनाच्या MIS प्रणालीवर नोंद घेऊन त्याप्रमाणे सर्वांसाठी परवडणारी घरांचा कृती आराखडा व वार्षिक कृती आराखडा तयार करणे अभिप्रेत आहे.

राज्य कामगार विमा योजनेचे राज्य कामगार विमा महामंडळात रुपांतर करण्याबाबत

(३१) ७१७९३ (१६-०१-२०१७). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य कामगार विमा योजनेचे राज्य कामगार विमा महामंडळात रुपांतर करण्याचा निर्णय मंत्री परिषदेच्या माहे मे, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचा लाभ २४ लाख कामगारांना मिळणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत लागू करण्यात येणार आहे काय,

(४) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे ?

डॉ. दीपक सावंत (२३-०७-२०१७) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सद्यस्थितीत राज्यातील २२ जिल्ह्यात राज्य कामगार विमा योजना (राकावि योजना) राबविण्यात येत असून एकूण २४,००,२१० नोंदणीकृत विमाधारक व सुमारे ९६ लाख लाभार्थींना राकावि योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. या सर्वांना राज्य स्तरीय राकावि महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे.

(३) जूलै २०१६ पर्यंत राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी ०२ जिल्ह्यातील संपूर्ण क्षेत्रात व २० जिल्ह्यातील अंशतः भागात राकावि योजना राबविण्यात येत होती.सद्यस्थितीत राकावि योजना अंशतः लागू असलेल्या २० जिल्ह्यातील संपूर्ण क्षेत्रात लागू केली आहे. उर्वरित १४ जिल्ह्यात राकावि योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

(४) सद्यस्थितीत राकावि योजनेवर प्रथम शासनामार्फत संपूर्ण खर्च करण्यात येत असून झालेल्या खर्चाची राकावि महामंडळामार्फत मर्यादेत राहून नंतर प्रतिपुर्ती करण्यात येते. राज्यस्तरीय राकावि महामंडळ स्थापित झाल्यानंतर राकावि महामंडळ, नवी दिल्ली कडून आवश्यक तो निधी राज्यस्तरीय राकावि महामंडळास थेट उपलब्ध होणार असून त्यामुळे वैद्यकीय सुविधा अधिक प्रभाविपणे पुरविता येतील.

राज्यात जलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिल्याबाबत.

(३२) ७१८७४ (१६-१२-२०१६). श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जलयुक्त शिवार योजनेचे गतवर्षीचे २९३ कोटी रुपये अखर्चित राहिले असल्याचे

- माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रशासनातील निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे हा निधी अखर्चित राहिला असल्याने शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२४-०७-२०१७) :(१) हे खरे नाही.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत माहे जून, २०१६ अखेर रू.१८७.१३ लक्ष निधी अखर्चित होता.

(२) राज्यात सन २०१६ मध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्याने शेतात तसेच ओढा/नाला यामध्ये डिसेंबर अखेर पर्यंत पाणी असल्याने मृद व जलसंधारणाची कामे करता आली नाहीत. तसेच राज्यातील काही जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊसही चांगला झालेला आहे त्यामुळे राज्यातील अनेक जिल्हाधिकारी यांचेकडून अखर्चित निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात आलेली होती. त्यानुषंगाने अखर्चित निधी खर्च करण्यास जलसंधारण विभाग शासन निर्णय दि.१४ मार्च, २०१७ अन्वये ३१ मार्च, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली हाती. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची बाब उपस्थित झालेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नरखेड (जि.नागपूर) येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत

(३३) ७२११० (१०-०१-२०१७). डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नरखेड (जि.नागपूर) तालुक्यातील १५५ गावातील ग्रामीण भागातील रुग्ण या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ग्रामीण रुग्णालयात अपूऱ्या असलेल्या सोयी सुविधा, आपातकालीन परिस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारार्थ नागपूर येथे १०० किमी अंतरावर न्यावे लागत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास व या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत अनेक वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांकडून व जनप्रतिनिधींकडून मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाकडून नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) :(१) व (२) अंशतः खरे आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात ११९ गावांचा समावेश असून या तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारार्थ ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २६ उपकेंद्रे व ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. आपातकालीन परिस्थितीत रुग्णांना संदर्भ सेवेकरिता ३० ते ३५ कि.मी. अंतरावर ५० खाटांचे

- उपजिल्हा रुग्णालय काटोल व १०० कि.मी. अंतरावर नागपूर येथे उपचाराकरीता जावे लागते.
- (३) मा.लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय नरखेडचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयास प्राप्त झाला आहे. सदर प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याच्या परिपूर्ण सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महिला रुग्णालय स्थापन करण्याबाबत

- (३४) ७३३९२ (१०-०१-२०१७). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याच्या परिपूर्ण सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने महिला रुग्णालयाचे स्थापन करण्याचा निर्णय घेतला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, निर्णय घेऊन तब्बल साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी येथील महिला रुग्णालयाच्या प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रस्तावावर अंमलबजावणी करण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (५) तदनुसार शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) :(१) होय. हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही. कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील महिला व नवजात शिशु रुग्णालयासाठी जागा प्राप्त करून घेण्याची अंतिम प्रक्रिया सुरु आहे. रत्नागिरी जिल्हयातील महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे वडद व मौजे तळवली (ता.गुहागर, जि.रत्नागिरी) येथील नादुरूस्त असलेल्या पाझर तलावांच्या दुरूस्तीच्या प्रस्तावाबाबत

- (३५) ७३८३७ (१७-०४-२०१७). श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे वडद व मौजे तळवली (ता.गुहागर, जि.रत्नागिरी) येथील नादुरुस्त असलेल्या पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी सदर योजनांच्या अंदाजपत्रकावर क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येत असून प्रस्ताव अदयाप विभागास प्राप्त झालेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनांची क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेमार्फत तपासणी करून प्रस्ताव विभागास पाठविण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, त्यावर शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीनुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२४-०७-२०१७) :(१) व (२) हे अंशत : खरे आहे.

मौजे वडद, ता.गुहागर, जि.रत्नागिरीचे जिल्हा परिषद रत्नागिरीने बांधलेला व पूर्णतः नादुरुस्त झालेला पाझर तलावाचे अंदाजपत्रक प्रदेश कार्यालयाचे दिनांक ०८ डिसेंबर, २०१६ चे पत्रान्वये प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर केले असून शरे पूर्ततेची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत आहे.

पाझर तलाव तळवली, ता.गुहागर, जि.रत्नागिरी हा पाझर तलाव नादुरुस्त नसून बांधकामाधिन आहे. या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या अंदाजपत्रकाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही

**राज्यातील शासकीय रुग्णालयातील ७७४ बदली कर्मचाऱ्यांना
कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत**

(३६) ७४४३१ (१८-०४-२०१७). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय रुग्णालयातील ७७४ बदली कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबतचा निर्णय माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णयाच्या अनुषंगाने जे.जे. रुग्णालयातील १२२ बदली कर्मचाऱ्यांना अद्यापही कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याची कारणे काय आहेत वा त्यानुषंगाने सुरु असलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. गिरीष महाजन (२०-०७-२०१७) :(१) शासन निर्णय दि.०७/१२/२०१५ अन्वये विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील ६२६ बदली कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

- (२) सर.ज.जी.समूह रुग्णालये, मुंबई या संस्थेतील एकूण ३३६ बदली कर्मचा-यांना शासन सेवेत नियमित करण्यात आलेले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे जिल्ह्यात आदर्श 'फड' पध्दत संपुष्टात आल्याबाबत

(३७) ७४४९३ (१७-०४-२०१७). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे जिल्ह्यात असलेली सामाजिक एकोपा व शेतकऱ्यांची एकजूट करून एकाच पध्दतीने विक्री पिके घेता येतील अशी आदर्श 'फड' पध्दत आज लयास जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या 'फड' बागायत पध्दतीला जिवंत करण्यासाठी तिचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२४-०७-२०१७) :(१) हे खरे नाही.

धुळे जिल्ह्यात पांझरा नदीवर लाटीपाडा धरणाखाली ०८ व अक्कलपाडा धरणाखाली ०३ फड बंधारे तसेच बुराई नदीवरील ०५ फड बंधारे कार्यान्वित आहेत. अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याखालील १० फड बंधारे कार्यान्वित होतील.

- (२) साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरील ०५ फड बंधारे दुरुस्तीची कामे जलयुक्त शिवार योजना सन २०१६-१७ मध्ये करण्यात येणार आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे तालुक्यातील लामकानी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेची सुविधा मिळण्याबाबत

(३८) ७४४९७ (१५-०४-२०१७). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे तालुक्यातील लामकानी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेची सुविधा नसल्यामुळे लामकानी परिसरातील सुमारे ४० ते ५० गावे तसेच शिंदखेडा व साक्री (जि.धुळे) तालुक्यातील गावातील रुग्णांची गैरसोय होत असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने येथील रुग्णांची गैरसोय लक्षात घेता लामकानी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १०८ क्रमांकांची रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०७-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही. धुळे तालुक्यातील लामकानी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत एक (१०२) रुग्णवाहिका, शिंदखेडा तालुक्यात ८ (१०२) व २(१०८) रुग्णवाहिका आणि साक्री तालुक्यात एकूण १४(१०२) व ४ (१०८) रुग्णवाहिका कार्यरत आहेत. तथापि, प्राथमिक आरोग्य केंद्र लामकानी येथे १०८ क्रमांकाची (अतिरिक्त) रुग्णवाहिका पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी, धुळे यांच्यामार्फत प्रस्ताव क्षेत्रिय कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. (३) प्रश्न उद्भवत नाही.

भंडारा तालुक्यात जलसंधारण कामात कृषी अधिकारी यांनी शासनाची दिशाभूल करून काढण्यात आलेल्या देयकाबाबत

(३९) ७५४४३ (१९-०४-२०१७). श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) भंडारा तालुक्यात गृह व जलसंधारण कामात तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी शासनाची दिशाभूल करून काढण्यात आलेल्या देयकाची चौकशी करण्याबाबतचे लेखी निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २३ जुन, २०१६ रोजी वा त्या सुमारास अप्पर मुख्य सचिव, कृषी विभाग यांना दिले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, त्यानुषंगाने शासनाने चौकशी केली काय तसेच चौकशीत काय आढळून आले,
(३) असल्यास, चौकशीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाचे कारण काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२५-०७-२०१७) : (१) होय.

(२) होय, चौकशीमध्ये मापनपुस्तिकेपेक्षा जास्त रक्कमेची देयके अदा केल्याचे आढळून आले आहे.
(३) व (४) जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या दि.२०/०१/२०१७ च्या पत्रान्वये (१) खमारी (बुटी)सिमेंट नालाबांध १/५, (२) मोटारा शेततळे १/१० व (३) मोटारा शेततळे १/९ मधील अतिरिक्त प्रदान अनुक्रमे रु.१४,५५६/-, रु.२६५१३/- व रु.६,२२८/- संबंधीत कर्मचाऱ्यांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. सदर कर्मचाऱ्यांमधील, श्री.धनंजय लांजेवार (कृषि तज्ञ-WDT) यांनी मा.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांचेकडे अर्ज सादर करून वसुलीस स्थगिती प्राप्त केली आहे. सदर स्थगिती आदेशाविरुद्ध जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी दि.१९/०६/२०१७ रोजी मुद्देनिहाय अभिप्राय मा.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांना सादर केले आहेत.

तसेच सदर प्रकरणी श्री.लांजेवार यांचेशिवाय जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांचेविरुद्ध अतिप्रदान केल्याबाबत शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात आली नाही याबाबत प्रकल्प व्यवस्थापक तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा यांचा खुलासा मागविण्यात आलेला असून सदर प्रकरणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा यांचेकडून कार्यवाही चालू आहे.

विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांकरिता शेततळी तयार करण्यासाठी अनुदान देण्याबाबत

(४०) ७७११३ (१५-०४-२०१७). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांकरिता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शासनाने शेततळी उभारण्यासाठी अनुदान देण्याची योजना कार्यान्वित केली होती परंतु सद्यस्थितीत ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा तालुका (जि.बुलढाणा) येथील ग्रामीण भागातील माती एक ते दोन फुट खोदल्यास मुरुम दगड लागतो, शेततळ्याची खोली ही किमान दहा फुट असते तरी ही खोली पूर्ण करण्यासाठी साधारण ८० ते ९० हजार खर्च येतो, पूर्वी या योजनेअंतर्गत एक लाख दहा हजार इतका निधी या योजनेकरिता देण्यात येत होता तेव्हा या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला सध्या देण्यात येणारे अनुदान कमी असल्याने यंदा या योजनेसाठी केवळ दोनच लाभार्थ्यांनी अर्ज केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता शासनाने या योजनेचे अनुदान वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल (२४-०७-२०१७) :(१) हे खरे नाही. राज्यातील शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच, शेततळ्यांसाठी संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी दिनांक १७.०२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये "मागेल त्याला शेततळे" ही योजना सुरु करण्यात आली आहे. माहे जानेवारी, २०१७ अखेर "मागेल त्याला शेततळे" या योजनेअंतर्गत १,९५,१७६ इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६२८९९ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. १०,८५५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली होती व ४,७९७ शेततळ्यांची कामे सुरु होती. सद्यःस्थितीत दिनांक ३१.०५.२०१७ च्या दैनिक अहवालानुसार आतापर्यंत २,६४,२९४ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३६,२९४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत व ११,५३० कामे सुरु आहेत.

(२) व (३) नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार व सिंदखेडा राजा या तालुक्यांसाठी प्रत्येकी ३०० शेततळ्यांचा लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार "मागेल त्याला शेततळे" योजने अंतर्गत शेततळ्यांच्या कामांची सदर तालुक्यांमध्ये सद्यःस्थिती खालील प्रमाणे आहे :-

(अ) मेहकर :- या तालुक्यात आतापर्यंत ३१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १८७ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. १९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २३ कामे प्रगतीपथावर आहेत.

(ब) लोणार :- या तालुक्यातील आतापर्यंत २२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १०८ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. ८ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली असून, १५ कामे प्रगतीपथावर आहेत.

(क) सिंदखेडा :- या तालुक्यात आतापर्यंत २३० अर्ज प्राप्त झाले आहेत. १४२ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ९ कामे पूर्ण झाली असून १५ कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्याबाबत

(४१) ७८२१५ (१५-०४-२०१७). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना शासनाने माहे डिसेंबर २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१६-०७-२०१७) :(१) व (२) शासन निर्णय महसूल व वन विभाग, क्रमांक :- डब्ल्यूएलपी-०४.१५/प्र.क्र.१०६/फ-१, दिनांक ०८ डिसेंबर, २०१५ अन्वये " महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची " स्थापना करण्यात आलेली आहे. तदनंतर दिनांक २८ जानेवारी, २०१६ रोजी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या उपविधी नियमा (Bye-laws) ला अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अन्वये दिनांक १३.०४.२०१६ रोजी नोंदणी करण्यात आली आहे.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर या पदाची निर्मिती करण्यात येवून, सदर पद मंडळाकडे वर्ग करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे कार्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय, वनभवन, नागपूर येथे दिनांक १६.०३.२०१६ रोजी सुरु करण्यात आलेले आहे.

मंडळाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मा.मंत्री (वने), महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली नियामक मंडळ व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची रचना करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कोकणातील पडिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी फळझाड

लागवड योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत

(४२) ७८७०५ (१५-०४-२०१७). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणातील पडिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री यांनी रोजगार हमी योजनेतर्गत १०० टक्के अनुदानावर राबविण्यात आलेल्या फळझाड लागवड योजना व्यपगत होण्याच्या मार्गावर असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोकणात मजुरांचा अभाव असल्याने शासनाने उक्त योजना ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत समाविष्ट केली असून सदर योजना दुर्लक्षित झाली असल्याने फळझाड उत्पादक व ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार फळझाड लागवड योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल (२४-०७-२०१७) :(१) नाही.

(२) नाही.

(३) व (४) रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमासाठी सन २०१६-१७ या कालावधीमध्ये कोकण विभागास ७१३.०० हेक्टर इतका लक्षांक देण्यात आला होता. त्यापैकी ७११.६५ हेक्टर इतका फळबाग लागवडीचा लक्षांक साध्य करण्यात आला आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत सन २०१६-१७ मध्ये कोकण विभागासाठी फळबाग लागवडीसाठी ४,६७५ हेक्टर लक्षांक देण्यात आला होता. त्यापैकी ४,९७४ हेक्टर इतका लक्षांक साध्य झालेला आहे.

मौजे निमखेडी (ता. मोताळा, जि. बुलढाणा) येथील पाझर तलाव दुरुस्तीबाबत

(४३) ८०१९७ (१८-०४-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे निमखेडी (ता.मोताळा, जि.बुलढाणा) येथील पाझर तलाव दुरुस्तीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सिंचन विभाग जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्याकडे दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी वा त्या सुमारास पत्रान्वये केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागणीच्या अनुषंगाने उपरोक्त पाझर तलाव दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२५-०७-२०१७) :(१) होय, हे खरे आहे.

(२) पाझर तलाव दुरूस्ती कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून या प्रस्तावास जलयुक्त शिवार अभियान समितीच्या बैठकीत अनुमती घेऊन प्रशासकिय मान्यतेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील जे.जे.रुग्णालय परिसरातील दोन इमारतीमधील परिचारिका व विद्यार्थीनीच्या पर्यायी निवासस्थानाची सोय करण्याबाबत

(४४) ८०३४१ (१८-०४-२०१७). श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील जे.जे. रुग्णालय परिसरातील दोन इमारतीमधील हजारोहून अधिक परिचारिका व २०० विद्यार्थीनीच्या पर्यायी निवासस्थानाची सोय न करताच इमारतीच्या जागी विशेष रुग्णालय बांधण्याच्या नावाखाली येथील परिचारिका आणि विद्यार्थीनीना रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, तदनुसार परिचारिकांना कायमस्वरूपी निवासस्थानाची सोय करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२७-०७-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई उपनगरातील बोरिवली येथील दहिसर नदीवर श्रीकृष्णनगर येथे कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधण्याबाबत

(४५) ८१०८६ (१५-०४-२०१७). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील दहिसर नदीवर श्रीकृष्णनगर येथे कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधून पाणी अडवून सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी गणेश घाट, जलक्रिडा, पर्यटनासाठी वापर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे काय, त्यांचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, त्यांची अंमलबजावणी कधीपर्यंत करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२६-०७-२०१७) :(१) होय.

(२) सदर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मुंबई महानगरपालिकेकडून ठेव तत्वावर बांधण्याचे प्रस्तावित असून सदयःस्थितीत जल शास्त्रीय अभ्यासाकरिता मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक येथे प्रगतीपथावर आहे.

(३) अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यावर बंधा-याचे काम हाती घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजा तिरी (ता.पवनी, जि.भंडारा) येथे एकात्मिक पाणलोट व जलयुक्त शिवार योजनेतून दोन बंधान्याचे झालेले निकृष्ट बांधकाम

(४६) ८१९७५ (१८-०४-२०१७). श्री.रामचंद्र अवसरे (भंडारा) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा तिरी (ता.पवनी, जि.भंडारा) येथे एकात्मिक पाणलोट विभाग व जलयुक्त शिवार योजनेतून दोन बंधान्याचे बांधकाम झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यातील एक बंधारा दुसऱ्या बंधान्या जवळ ७० मीटर अंतरावर बांधण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दुसरा बंधारा पूर्णतः निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आला व त्याचे देयके ठेकेदारास देण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे कामासंबंधीचा अहवाल मागितला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२५-०७-२०१७) :(१) होय, हे खरे आहे

(२) हे खरे आहे

(३) सदरहू बंधान्याचे बांधकाम झाल्यावर कंत्राटदारास देयके अदा करण्यात आलेली नव्हती. पाणलोट समिती तिरीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे उपस्थितीत बंधान्यातील उणिवांची दुरुस्तीबाबत चर्चा करून, प्रत्यक्ष सभेत ठरविल्याप्रमाणे, कंत्राटदाराकडून बंधान्याच्या उणिवांची दुरुस्तीचे काम पाणलोट समिती तिरी व पदाधिकारी व कृषी विभागातील कर्मचारी यांचे उपस्थितीत पूर्ण करून घेण्यात आले व त्यानंतर संबंधीत कंत्राटदारास देयके अदा करण्यात आलेली आहेत.

(४) होय.

(५) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा यांच्या पत्रजा.क्र.आस्था/अ-१/तक्रार/तिरी/६९९, दि.२०/०२/२०१७ च्या पत्रान्वये सदर कामाचा चौकशी अहवाल मा.लोकप्रतिनिधी यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील हिंस्र प्राण्यांची
देखभाल, हाताळणी व संवर्धन करण्याबाबत**

(४७) ८२०३१ (१७-०४-२०१७). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील वनिकी क्षेत्राच्या संरक्षित गीर (गुजरात) तसेच अन्य आशियायी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर वाघ-सिंह या अधिसूचित वन्यप्राणी सफारीकरीता वन क्षेत्रात हैद्राबाद, बंगलोर येथील राष्ट्रीय संरक्षित प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर हिंस्र प्राण्यांची देखभाल, हाताळणी व संवर्धन करण्याबाबतची योजना कार्यान्वित करण्याबाबत संरक्षित प्राणिप्रेमी संघटना, पर्यावरण प्रेमी नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांनी राज्याचे मा.मंत्री (वने), राज्यमंत्री (वने), प्रधान सचिव (वने व वन्यजीव), संबंधित प्राणि संग्रहालयाचे मुख्य वन संरक्षक यांच्याकडे दिनांक २५ जानेवारी २०१७ वा त्यासुमारास लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणता निर्णय घेण्यात आला वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१४-०७-२०१७) :

(१) अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुर्तिजापूर (जि.अकोला) तालुक्यातील उमई येथे काटेपूर्णा नदीवर
पुलासह उभारण्यात आलेल्या बंधा-याला गेट बसविण्याबाबत**

(४८) ८२३९७ (१५-०४-२०१७). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुर्तिजापूर (जि.अकोला) तालुक्यातील उमई येथे काटेपूर्णा नदीवर २००५ मध्ये पुलासह उभारण्यात आलेल्या बंधा-याला पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आजपर्यंत गेटच बसवण्यात आले नसल्याची माहिती माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे १४९ घ.मी. पाणी साठवण्याची क्षमता व ७४ हेक्टर एवढी सिंचन क्षमता असूनही या बंधा-याला गेटच बसवण्यात आले नसल्याने पाणी थांबत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त धरणाला तातडीने गेट बसवून पाणी साठवणूक व सिंचन क्षमता वाढविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (१३-०७-२०१७) :(१) व (२) सन २००५ मध्ये काटेपूर्णा नदीवर उमई जांभा पुलासह उमई येथे को.प. बंधा-याचे काम पुर्ण झालेले आहे. सन २००५-०६ व सन २०१०-११ मध्ये सदर बंधा-यात लोखंडी फळ्या टाकून पाणी अडविण्यात आलेले आहे. बंधा-यात टाकलेल्या या फळ्या चोरीला गेल्यानंतरही उर्वरित फळ्या टाकून बंधा-याचे पाणी अडविण्यात आले होते.

(३) व (४) काटेपूर्णा नदीला वारंवार येणा-या मोठ्या पुरांमुळे उमई जांभा पुलवजा बंधारा क्षतिग्रस्त झालेला असून, त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आवश्यक आहे. परंतु उमई को.प. बंधा-याच्या खालील बाजूला ६ कि.मी. अंतरावर जलसंपदा विभागामार्फत काटेपूर्णा बॅरेजचे बांधकाम सुरु असून, उमई पूल बंधारा पूर्णपणे या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात येत आहे.

त्यामुळे या को.प. बंधा-याची दुरुस्ती करणे आता व्यवहार्य ठरणार नाही. बॅरेजचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे पाणीसाठा होवून भविष्यात लाभधारकांना पाणी उपलब्ध होवून सिंचनाची सोय निर्माण होणार आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या कोल्हापुरी बंधा-याची मालमत्ता असलेल्या २१० तलावांपैकी ३० ते ३५ तलावांतील मत्स्य व्यवसायाला तोटा झाल्याबाबत

(४९) ८२५१७ (१५-०४-२०१७). श्री.हरिष पिंपळे (मूर्तिजापूर) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्हा परिषदेच्या कोल्हापुरी बंधा-याची मालमत्ता असलेल्या २१० तलावांपैकी ३० ते ३५ तलावांच्या मत्स्य व्यवसायाला लाखो रुपयांचा तोटा झाल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मत्स्यव्यवसाय संस्थांना तलाव देण्याची प्रक्रिया मध्येच थांबविण्यात आल्याने हा आर्थिक नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या तलावांचा लिलाव न होण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, यास जबाबदार असणा-यां अधिका-यांविरुद्ध शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. राम शिंदे (२४-०७-२०१७) :(१) व (२) हे अंशत : खरे आहे.

(३) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे पत्र क्रमांक मत्सवि-१२१४ / प्र.क्र.१०१ / पदुम - १३, दिनांक १६/०५/२०१६ अन्वये तलाव ठेका पध्दतीने देण्याच्या कार्यप्रणालीवर स्थगिती दिली असल्यामुळे तलावाचे लिलाव करता आले नाहीत.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

पोसरे-कात्रोळी (ता.चिपळूण, जि.रत्नागिरी) धरणाची झालेली दुरवस्था

(५०) ८३९४२ (१८-०४-२०१७). श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पोसरे-कात्रोळी (ता.चिपळूण, जि.रत्नागिरी) हे धरण पोसरेकडील बाजूने फुटले आहे तसेच या धरणामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साचला असल्याने धरणाला धोका निर्माण झाल्यास धरणाखालील क्षेत्रात असलेली भातशेती आणि पाण्याचा ५ जॅकवेल पूर्णपणे नष्ट होतील, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर धरणाची पहाणी केली आहे काय व पहाणीवरून धरणाची दुरुस्तीसह गाळ काढण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२०-०७-२०१७) :(१) हे अंशतः खरे आहे.

मूळ धरण मालघर येथे असून ते सुस्थितीत आहे. त्यामधून गळती होत नाही व पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे. त्याच्या अधो बाजूस पोसरे कात्रोळी येथे उन्नैयी बंधारा आहे. सन २०१६ च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये सदर उन्नैयी बंधान्याची उजव्या बाजूची सुमारे २६ मी. लांबीची पक्ष भिंत ढासळली आहे.

(२) होय.

कात्रोळी पोसरे या उन्नैयी बंधान्याची कार्यकारी अभियंता रत्नागिरी पाटबंधारे विभाग, रत्नागिरी यांनी पहाणी केली असून विशेष दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निधी उपलब्धतेनुसार दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.